



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ११, अंक १७८]

बुधवार, डिसेंबर १०, २०२५/अग्रहायण १९, शके १९४७

[पृष्ठे ७, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ४५६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

COMMISSIONER OF STATE TAX, MAHARASHTRA STATE

GST Bhavan, Mazgaon, Mumbai 400 010, dated 9th December 2025.

Order

MAHARASHTRA GOODS AND SERVICES TAX ACT, 2017.

No. D.C. (A&R)-2/GST/PWR/Sections/2017-18/ADM-8.—In exercise of the powers conferred by sub-sections (1) and (3), section 5 read with clause (91) of section 2 of the Maharashtra Goods and Services Tax Act, 2017 (Mah. XLIII of 2017), the Commissioner of State Tax, Maharashtra State, Mumbai hereby makes the following amendments in order No. DC.(A&R)-02/GST/PWR/Sections/2017-18/ADM-8, dated 10th October 2017 (hereinafter referred to as the “said order”), published in the *Maharashtra Government Gazette*, Part-II, Extra-ordinary No. 94, dated 11th October, 2017, namely :—

In the schedule appended to the said order,—

(1) after Sr. No.12 the following Sr. Nos. and the entries relating thereto shall be inserted, namely :—

Sr.No.	Schedule
(1)	(2)
(12A)	Section 74A

(2) after Sr. No.19 the following Sr. Nos. and the entries relating thereto shall be inserted, namely :—

Sr.No. (1)	Schedule (2)
(19A)	Section 122
(19B)	Section 122A
(19C)	Section 122B

ASHEESH SHARMA,
Commissioner of State Tax,
Maharashtra State, Mumbai.

Note - The principal order No. DC.(A&R)-02/GST/PWR/Sections/2017-18/ADM-8, dated 10th October 2017, published in the *Maharashtra Government Gazette*, Part-II, Extra-ordinary No. 94, dated 11th October, 2017. Last amended *vide* order No. DC.(A&R)-02/GST/PWR/ Sections/2017-18/ADM-8, dated 5th June 2018, published in the *Maharashtra Government Gazette*, Part-II, Extra-ordinary No. 52, dated 5th June 2018.

राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य

जीएसटी भवन, माझगाव, मुंबई ४०० ०१०, दिनांक ९ डिसेंबर, २०२५.

आदेश

महाराष्ट्र वस्तु व सेवाकर अधिनियम, २०१७.

आदेश क्रमांक रा.उ.आ. (का. व नि.)-२/जीएसटी/ पीडब्ल्यूआर /कलमे/२०१७-१८/प्रशा.८.— महाराष्ट्र वस्तु व सेवाकर अधिनियम, २०१७ (२०१७ चा महा. ४३) कलम २ च्या खंड (९१) सहकलम ५ च्या पोट-कलमे (१) आणि (३) द्वारे प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून, राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई, याद्वारे, **महाराष्ट्र शासन राजपत्र**, भाग-दोन, असाधारण क्र.९४, मध्ये दिनांक ११ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आदेश क्रमांक राउआ(का व नि)- ०२/जीएसटी/ पीडब्ल्यूआर/कलमे/२०१७-१८/ प्रशा-८, दिनांक १० ऑक्टोबर २०१७ मध्ये (यापुढे याला "उक्त आदेश" असे संबोधण्यात येईल) खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे, म्हणजेच :—

उक्त आदेशाला जोडलेल्या अनुसूचीमध्ये,—

(१) अनु. क्र. १२ आणि त्यासंबंधीच्या नोंदीनंतर, खालील अनुक्रमांक आणि नोंदी दाखल करीत आहे, म्हणजेच :—

(१२क)	कलम ७४क
-------	---------

(२) अनु. क्र. १९ आणि त्यासंबंधीच्या नोंदीनंतर, खालील अनुक्रमांक आणि नोंदी दाखल करीत आहे, म्हणजेच :—

(१९क)	कलम १२२
(१९ख)	कलम १२२क
(१९ग)	कलम १२२ख

आशिष शर्मा,
राज्यकर आयुक्त,
महाराष्ट्र राज्य, मुंबई.

COMMISSIONER OF STATE TAX, MAHARASHTRA STATE

GST Bhavan, Mazgaon, Mumbai 400 010, dated 9th December 2025.

Order

MAHARASHTRA GOODS AND SERVICES TAX ACT, 2017.

No. D.C. (A&R)-2/GST/PWR/Sections/2017-18/ADM-8.— In exercise of the powers conferred by sub-sections (1) and (3) section 5 read with clause (91) of section 2 of the Maharashtra Goods and Services Tax Act, 2017 (Mah. XLIII of 2017), the Commissioner of State Tax, Maharashtra State, Mumbai hereby makes the following amendments in order No. DC.(A&R)-02/GST/PWR/Sections/2017-18/ADM-8, dated 10th October 2017 (hereinafter referred to as the “said order”), published in the *Maharashtra Government Gazette*, Part-II, Extra-ordinary No. 92, dated 11th October, 2017, namely :—

In the schedule appended to the said order,-

(1) after Sr. No.13 the following Sr. Nos. and the entries relating thereto shall be inserted, namely :—

Sr.No. (1)	Schedule (2)
(13A)	Section 74A

(2) after Sr. No.20 the following Sr. Nos. and the entries relating thereto shall be inserted, namely :—

Sr.No. (1)	Schedule (2)
(20A)	Section 122
(20B)	Section 122A
(20C)	Section 122B

ASHEESH SHARMA
Commissioner of State Tax,
Maharashtra State, Mumbai.

Note- The principal order No. DC.(A&R)-02/GST/PWR/Sections/2017-18/ADM-8, dated 10th October 2017, published in the *Maharashtra Government Gazette*, Part-II, Extra-ordinary No. 92, dated 11th October 2017, Last amended *vide* order No. DC.(A&R)-02/GST/PWR/ Sections/2017-18/ADM-8, dated 5th June 2018, published in the *Maharashtra Government Gazette*, Part-II, Extra-ordinary No. 52, dated 5th June 2018.

राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य

जीएसटी भवन, माझगाव, मुंबई ४०० ०१०, दिनांक ९ डिसेंबर, २०२५.

आदेश

महाराष्ट्र वस्तु व सेवाकर अधिनियम, २०१७.

आदेश क्रमांक रा.उ.आ. (का. व नि.)-२/जीएसटी/ पीडब्ल्यूआर /कलमे/२०१७-१८/प्रशा.८.— महाराष्ट्र वस्तु व सेवाकर अधिनियम, २०१७ (२०१७ चा महा. ४३) कलम २ च्या खंड (११) सहकलम ५ च्या पोट-कलमे (१) आणि (३) द्वारे प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून, राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई, याद्वारे, **महाराष्ट्र शासन राजपत्र**, भाग-दोन, असाधारण क्र.९२, मध्ये दिनांक ११ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आदेश क्रमांक राउआ(का व नि)- ०२/जीएसटी/ पीडब्ल्यूआर/कलमे/२०१७-१८/ प्रशा-८, दिनांक १० ऑक्टोबर २०१७ मध्ये (यापुढे याला "उक्त आदेश" असे संबोधण्यात येईल) खालील प्रमाणे सुधारणा करित आहे, म्हणजेच :—

उक्त आदेशाला जोडलेल्या अनुसूचीमध्ये,-

(१) अनु. क्र. १३ आणि त्यासंबंधीच्या नोंदीनंतर, खालील अनुक्रमांक आणि नोंदी दाखल करित आहे, म्हणजेच :—

(१३क)	कलम ७४क
-------	---------

(२) अनु. क्र. २० आणि त्यासंबंधीच्या नोंदीनंतर, खालील अनुक्रमांक आणि नोंदी दाखल करित आहे, म्हणजेच :—

(२०क)	कलम १२२
(२०ख)	कलम १२२क
(२०ग)	कलम १२२ख

आशिष शर्मा,
राज्यकर आयुक्त,
महाराष्ट्र राज्य, मुंबई.

COMMISSIONER OF STATE TAX, MAHARASHTRA STATE

GST Bhavan, Mazgaon, Mumbai 400 010, dated 9th December 2025.

Order

MAHARASHTRA GOODS AND SERVICES TAX ACT, 2017.

No. D.C. (A&R)-2/GST/PWR/Sections/2017-18/ADM-8.—In exercise of the powers conferred by sub-sections (1) and (3), section 5 read with clause (91) of section 2 of the Maharashtra Goods and Services Tax Act, 2017 (Mah. XLIII of 2017), the Commissioner of State Tax, Maharashtra State, Mumbai hereby makes the following amendments in order No. DC.(A&R)-02/GST/PWR/Sections/2017-18/ADM-8, dated 10th October 2017 (hereinafter referred to as the “said order”), published in the *Maharashtra Government Gazette*, Part-II, Extra-ordinary No. 90, dated 11th October, 2017, namely :—

In the schedule appended to the said order,-

(1) after Sr. No.13 the following Sr. Nos. and the entries relating thereto shall be inserted, namely :—

Sr.No. (1)	Schedule (2)
(13A)	Section 74A

(2) after Sr. No.21 the following Sr. Nos. and the entries relating thereto shall be inserted, namely :—

Sr.No. (1)	Schedule (2)
(21A)	Section 122
(21B)	Section 122A
(21C)	Section 122B

ASHEESH SHARMA
Commissioner of State Tax,
Maharashtra State, Mumbai.

Note - The principal order No. DC.(A&R)-02/GST/PWR/Sections/2017-18/ADM-8, dated 10th October 2017, published in the *Maharashtra Government Gazette*, Part-II, Extra-ordinary No. 90, dated 11th October, 2017. Last amended *vide* order No. DC.(A&R)-02/GST/PWR/Sections/2017-18/ADM-8, dated 5th June 2018, published in the *Maharashtra Government Gazette*, Part-II, Extra-ordinary No. 52, dated 5th June 2018.

राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य

जीएसटी भवन, माझगाव, मुंबई ४०० ०१०, दिनांक ९ डिसेंबर, २०२५.

आदेश

महाराष्ट्र वस्तु व सेवाकर अधिनियम, २०१७.

आदेश क्रमांक रा.उ.आ. (का. व नि.)-२/जीएसटी/ पीडब्ल्यूआर /कलमे/२०१७-१८/प्रशा.८.— महाराष्ट्र वस्तु व सेवाकर अधिनियम, २०१७ (२०१७ चा महा. ४३) कलम २ च्या खंड (११) सहकलम ५ च्या पोट-कलमे (१) आणि (३) द्वारे प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून, राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई, याद्वारे, **महाराष्ट्र शासन राजपत्र**, भाग-दोन, असाधारण क्र.९०, मध्ये दिनांक ११ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आदेश क्रमांक राउआ(का व नि)- ०२/जीएसटी/ पीडब्ल्यूआर/कलमे/२०१७-१८/ प्रशा-८, दिनांक १०ऑक्टोबर २०१७ मध्ये (यापुढे याला "उक्त आदेश" असे संबोधण्यात येईल) खालील प्रमाणे सुधारणा करित आहे, म्हणजेच :—

उक्त आदेशाला जोडलेल्या अनुसूचीमध्ये,-

(१) अनु. क्र. १३ आणि त्यासंबंधीच्या नोंदीनंतर, खालील अनुक्रमांक आणि नोंदी दाखल करित आहे, म्हणजेच :—

(१३क)	कलम ७४क
-------	---------

(२) अनु. क्र. २१ आणि त्यासंबंधीच्या नोंदीनंतर, खालील अनुक्रमांक आणि नोंदी दाखल करित आहे, म्हणजेच :—

(२१क)	कलम १२२
(२१ख)	कलम १२२क
(२१ग)	कलम १२२ख

आशिष शर्मा,
राज्यकर आयुक्त,
महाराष्ट्र राज्य, मुंबई.